

ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक/ होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार नसल्याबाबत मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व पंचायती राज विभाग

शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम-२०२४/प्र.क्र.१३३/पंरा-४

बांधकाम भवन, २५ मझबान पथ, मुंबई-४०० ००९.

दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४

- वाचा :- १) रिट याचिका क्र. ८६५७/२०२४ संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाचे दि.२९.८.२०२४ चे आदेश.
- २) नगर विकास विभाग अधिसूचना असाधारण क्र.४४, क्र. पीएमसी ३०१०/प्र.क्र.३९४/१०, नवि-२२, दि. ९.५.२०२२
- ३) सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासन परिपत्रक क्र. जाहिनी २१५/प्र.क्र. ३२५/२०१५/रस्ते-६, दिनांक १३.७.२०१६.

प्रस्तावना -

शासनाच्या संबंधित विभागांनी वाचा येथील अधिसूचना, शासन निर्णय व परिपत्रकान्वये जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी जाहिरात फलक/होर्डिंग्ज संदर्भात नियमन व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना व नियम केले आहेत. राज्यातील ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक /होर्डिंग्ज लावण्यासाठी-उभारण्यासाठी मान्यता देण्याची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्या अंतर्गत तयार केलेले नियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये कोणतीही तरतुद नाही. तथापि कायद्यात तरतुद नसतांना अनेक ग्रामपंचायती नियमबाह्यपणे त्यांच्या हद्दीत जाहिरात फलक /होर्डिंग्ज लावण्यासाठी- उभारण्यासाठी ना-हरकत परवाना अथवा मान्यता देत असल्याची बाब मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ८६५७/२०२४ संदर्भातील आदेशात होर्डिंग्जला परवानगी देण्याचे ग्रामपंचायती नियमबाह्य कृत्य करित असल्याची गंभीर दखल घेतली आहे. सबब राज्यातील राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, त्यांचे पर्यवेक्षीय अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्राम विकास विभागाच्या प्रस्तुत परिपत्रकान्वये पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक -

मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका.क्र. ८६५७/२०२४ संदर्भातील दि.२९.८.२०२४ च्या आदेशात निदर्शनास आल्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या नियमात व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे

जाहिरात फलक /होर्डिंग लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी देण्याची तरतुद नाही. सबब राज्यातील ग्रामपंचायतींनी, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक /होर्डिंग लावण्यासाठी ना- हरकत प्रमाणपत्र अथवा मान्यता देण्याचे नियमबाह्य कृत्य करू नये. नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक/ होर्डिंग काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी. सदर सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४११२६१५३०१८८९२० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(व. मुं. भरोसे)
सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल महोदय यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. मा.मुख्य सचिव यांचे सहसचिव
५. सर्व विभागीय आयुक्त
६. सर्व जिल्हाधिकारी
७. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
८. संचालक, पंचायत राज, महाराष्ट्र राज्य, पुणे
९. ग्राम विकास विभागातील सर्व कार्यासने
१०. निवड नस्ती पंरा-४, ग्राम विकास व पंचायत राज विभाग.